

December 03,2020

The Manager (CRD) **BSE Limited**P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 532159

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) – Notice of 25th Annual General Meeting and Book Closure

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, please find enclosed copies of the newspaper advertisements pertaining to notice of 25th Annual General Meeting and Book Closure published on December 02, 2020 in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper).

You are requested to kindly take the same on record.

Thanking You, Yours Faithfully

For Trescon Limited

Mandar Chavan
Company Secretary

Membership No: A29961

FINANCIAL EXPRESS

🐻 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda (Erstwhile Dena Bank) Amraiwadi Branch, 117, 118, Krishna Complex, CTM Amraiwadi, Ahmedabad-380026 Email: DBAMRA@bankofbaroda.com, Phone: 079-25858170 / 25858171

Re: Show Cause Notice for declaring M/s. Happy Cooling System and its Proprietor

Guarantor as Wilful Defaulters and Opportunity for Representation there against

 Happy Cooling System, Through Prop. Shri Rahul Hareshbhai Kamdar, GF-Hiral Shopping Centre, Nr. Sahjadand Plaza, Bhatta Cross Road, Paldi Ahmedabad-380007. (2) Shri Rahul Hareshbhai Kamdar (Prop.), 1-Flat, Priya Appartments, B/h. Ranvarsha Society, Nr. New Sharda Mandir School, Paldi Ahmedabad - 380007. (3) Shri Rahul Hareshbhai Kamdar (Prop.), 8, SBBJ (State Bank of Bikaner and Jaipur), Narayannagar, Opp. Chandranagar Bus Stand, Paldi Ahmedabad, (4) Asha Rahul Kamdar (Guarantor), 1-Flat, Priyal Appartments B/h. Ranvarsha Society, Nr. New Sharda Mandir School, Paldi, Ahmedabad-380007 (5) Asha Rahul Kamdar (Guarantor), 8, SBBJ (State Bank of Bikaner and Jaipur) Narayannagar, Opp. Chandranagar Bus Stand, Paldi, Ahmedabad.

We refer to your captioned account and write to inform you that due to non-payment of interest / instalment, account turned to Non-Performing Assets in the books of the Bank on 30.11.2019.

We further write to inform you that as per the directions of the Committee of Executives on Wilful Defaulters of our Bank & on scrutiny of your account based on your acts of omission & commission, deeds / documents and writings, performed / executed by the company /firm / borrower / guarantors, the company / firm and its Directors / Partners / Proprietor / Guarantors be classified as Wilful defaulter as per guidelines of RBI on the following grounds:

 The borrower is maintaining current account with other banks - ICICI Bank & Kotak Mahindra Bank.

Stock as per stock statement as on 25.06.2019 is Rs. 2.88 crore but the same is not realized in CC account i.e. the stock has been disposed off or the amount is diverted through other accounts.

lender and has not utilised the finance from the lender for the specific purposes for which finance was availed of but has diverted the funds for other purposes. In terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire,

as a Wilful Defaulter is not received within 15 days from the date of receipt of this letter, the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank

This communication is issued as per the directions of the Committee of Executives on

Wilful Defaulters (COE)

। तहबीर्व करना वहे ।

PARSHWANATH Regd. Office: 50 Harisiddh Chambers, 3" Floor, Ashram Road, Ahmedabad-38001. Ph:079-27540647 Website: www.parshwanath.com Mail: htd@parshwanath.co.in Notice of 34"Annual General Meeting, E - Voting and Book- Closure Notice is hereby given that:

Corporation Limited (the company) will be held on Thursday 24 December, 2020 at 11:00 A.M IST Through video conferencing/other Audio Visual Means (VC). In compliance with general circular numbers 20/2020, 14/2020 17/2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)(hereinafter collectively referred to as 'circulars') companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of the members at a common venue. Hence, the AGM of the company is being held through VC to transact the business as set forth in the notice of the AGM dated 24" December, 2020. In compliance with the circulars, electronic copies of the Notice of the AGM

and Annual Report 2019-2020 have been sent to all the members whose email IDs are registered with the company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the company at www.parshwanath.com,Stock exchange website and on the website of National Securities Depository Limited (NSDL) atwww.evoting.nsdl.com, The dispatch notice of the AGM through emails has been completed on 1" December, 2020. Members Holding shares either in Physical form or dematerialized form, as on the

cut-off date (18"December, 2020), may cast their votes electronically on the business as set forth in the notice of AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). Members are hereby informed that: The Business as set fortht in the Notice of AGM may be transacted

c. The cut-off date for determining the eligibility to vote by remote evoting or by e-voting system at the AGM shall be 18th December, 2020. Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on 23"

e. Any person, who acquires shares of the company and becomes a member post-dispatch of the notice of the AGM and holds shares as on cut-off date i.e 18th December, 2020, may obtain the log in ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing used ID and password can be used for casting their vote;

Member may note that: a)The remote e-voting module shall be in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote

The manner of voting remotely for members holding shares in Dematerialized mode, physical mode and for members who have not registered the email address is provided in the notice of the AGM The details will also be made available on the website of the company. Members are requested to visit

manual for members at the downloads section NSDL website, for call company.

For, Parshwanath Corporation Limited Riddhi R. Patel Joint-Managing Director

CLASSIFIEDS

BUSINESS OFFERS

BUY your own Poclain, Truck, JCB, Car, Tempo & earn 40000/- to 400000/- PM or earn 24% to 36% PA. On your investment. 9594430111.

0070722203-1

SHARES & STAKES WE Buving: Listed /

Unlisted All Company Demat / Physical Shares & IEPF/ Objection/ Pending / **Duplicate/Transfer** Services Provided. Call-8291225710, 9619315362. 0070721501-1

SERVICES

COURIER

AVAILABLE International **Couriers Worldwide** Services (DHL) USA, Dubai, Japan, China, New Zealand. For Details Call 7045601444, 22703881. Pickup Fort. 0070721525-1



1 TATA

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Read. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013. CIN No. U67190MH2008PLC187552. Contact No. (022) 61827414, (022) 61827375

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules. The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

	Name of Obliner(a)/Level Heir/a)/Level	A	D-4
Loan	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal	Amount as per	Date of
Account No.	Representative(s)	Demand Notice	Possession
9024965	Mrs. SURBHI JANAK KATAKIA (Borrower) Mr. JANAK JAGMOHANDAS KATAKIA, Mrs. INDUMATI J KATAKIA, Mr. JAGMOHANDAS K KATAKIA & M/S TUBE FIT FORGINGS PVT. LTD. (Coborrower)	As on 26th February, 2020 Rs. 1,58,77,779/-	26-11-2020

Description of Secured Assets/Immovable Properties: - All the piece & parcel of the immovable property bearing Flat No. 3402, 'A' wing on 34th floor Admeasuring Carpet area 1712.00 Sq. Ft. & admeasuring super Built up area 2397.00 Sq. Mt. located in 'Lodha Bellisimo' the lad bearing CTS no. 1/63, 64 lower Parel Division G-South ward Apollo mill compound, N.M. Joshi Marg Mahalaxmi Mumbai Maharashtra.

Place: - Vadodara Gujarat

Date: - 02.12.2020

Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited

युनियन अंङ UNION BANK OF INDIA आन्ध्रा Corporation कार्पोरेशन 4 ANDHRA

Kanpith Branch: 9. Nr. Chawta Pul, Lalget, Surat-395003. Phone: 0261-2593559, 2590446

POSSESSION NOTICE Schedule - 6 [Rule-8(1)] (For Immovable Properties)

The undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India, Kanpith Branch, Surat. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 (3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 16.07.2020 under section 13 (2) of the said act calling upon the Borrowers and Guarantor M/s. Sama Traders Prop. Mr. Abbas Parmar, Mr. Jujar Abbas Bhai Jabrot, Mr. Kishorbhai Naginbhai Patel to repay the amount mentioned in the notice being Rs. 83,35,347.98 (Rupees Eighty Three lacs Thirty Five Thousand Three Hundred Forty Seven And Ninety Eight Paisa Only) as on 30.06.2020 with further interest thereon & expenses within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers and guarantor having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrowers and guarantor and public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said rules on this 26th day of November, of the year 2020.

The borrowers/secured debtors / guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Union Bank of India, Kanpith Branch, Surat for an amount Rs. 83,35,347.98 (Rupees Eighty Three lacs Thirty Five Thousand Three Hundred Forty Seven And Ninety Eight Paisa Only) as on 30.06.2020 with further interest thereon Plus other Charges.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES

 All The Right Title And Interest In The Permises Bring Office No. 712, 7 Floor, Jeevandeep Complex Hanuman Sheri, City Survey No. 1415/a/1 Ward No.2 Sagrampura, Ring Road, Surat. Admesuring 601 Sq.ft. In The Name Mr. Kishorbhai Naginbhai Patel.

All The Right Title And Interest In The Permises Being Shop No. SH-122 Lower Ground Floor, Shivam Complex Opp Sujata Soceity Rander Road Adajan Surat Adm 330.00 Sq Ft, In The Name Of Jujar Abbasbhai Jabrot

Authorised Officer, Date: 26.11.2020 Union Bank of India Place: Surat

PUBLIC NOTICE

"Swapnil-1", Situate at Block No. 332, of Moje Village Dhamdod-Lumbha, Ta: Bardoli, Dist: Surat. That the Present Owners have informed us that, the Following documents as described in schedule have been lost by them and that never ever it was used as security for obtaining any financial assistant by Any person or persons, society, institution, group, trust, banks etc.

owing any right of ownership or possession or lien or claim of whatsoever nature in respect thereof are hereby informed to raise any such rights or claims, all within a period of 07 (Seven) Days from the date of publication of this notice personally before the undersigning along with all documentary proof in original, upon expiry of which, No Rights or claims of whatsoever nature shall be Entertained

SCHEDULE OF ORIGINAL LOST DOCUMENTS Plot No. A/3 (As Per Society Plot No. 16) Regi Receipt of Sale Deed

(Own By : Pradipkumar Arvindbhai Patel) Regi No. 2151, Dated 17/08/2011 Plot No. A/9 (As Per Society Plot No. 22) Regi Receipt of Sale Deed Own By : Bhulabhai Thakorbhai Rabari) Regi No. 1278, Dated 21/05/201 Date: 02/12/2020, Surat Dineshchandra N. Upadhyay, 5/1208, Haripura Main Road, Surat. Ph.(0261) 2412226, Mob 98254 20270 Pranav D. Upadhyay,

CIN: L37060MH1984PLC055433

Mob.98254 20370

Corp. Off.: Mahendra Industrial Estate, Ground Flr., Plot No. 109- D, Road No. - 29 Sion (East), Mumbai – 400 022. Website: www.aartidrugs.co.in Email ID: investorrelations@aartidrugs.com

Fund (IEPF) Authority

This NOTICE is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs with effect from September 7, 2016 ("the Rule") and subsequently amended vide notification dated February 28, 2017 ("the Amendment Rules") {collectively referred to as "the Rule"}.

Education and Protection Fund (IEPF) Authority.

taking appropriate action(s).

are requested to refer to the web-link https://www.aartidrugs.co.in/index.php? dividends and the shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority/Demat Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to Demat Account of IEPF Authority, may note that the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and share transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

shareholders by **December 31, 2020** the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to Demat Account of IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

contact Company's Registrar and Transfer Agents (RTAs) at Link Intime India Private Limited, Unit: Aarti Drugs Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Tel:- 022-49186000. Email: iepf.shares@linkintime.co.in

Place: Mumbai Dated: December 01, 2020

Hero Fin Corp.

MAGMA HOUSING FINANCE LIMITED POSSESSION NOTICE Regd/Corporate Office: Development House, 24, Park Street, Kolkata – 700016. (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Magma Housing Finance Ltd of above Corporate office under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred as the "said Act")and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice below dated calling upon the below Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13 (4)/Section 14 of the said Act read with Rule 8 of the said rules of the Security Interest Enforcement Rules 2002 on this 28th day of November of the year 2020. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Magma Housing Finance Ltd for the amount and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Details of Property taken in possession are herein below Passession Date of statutory Amount in Demand Sr Name of Borrowers

no.		Description of Property	taken Date		Notice (Rs.)
1.	SHAILA RAJENDRAKUMA R ZAVERI, RAJENDRA VITHAL RAO Loan Account No. (HL0104/GAGL000 00048)	ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND BEING LAND SITUATE LYING AND BEING ARVINDNAGAR SOCIETY, BAPUNAGAR, AHMEDABAD AND FORMING PART OF SURVEY NO.97(P), 98 (P) AND 101 (P) OF MOUJE RAKHIAL OF CITY TALUKIAN THE REGISTRATION DISTRICT AHMEDABAD AND SUB DISTRICT AHMEDABAD-7 AND BEARING FINAL PLOT NO.171 OF TOWN PLANNING SCHEME NO.12 TOGETHER WITH A BUNGLOW NO.2 HAVING PLOT AREA 155.50 SQ METER OF THEREABOUT TOGETHER CONSTRUCTED ADMEASURING 234.88 SQ METER OR THEREABOUT STANDING THEREON. BOUNDED BY: NORTH: BUNGLOW NO.1 SOUTH: BUNGLOW NO.1		27-06-2016	Rs 72,25,409.00 (Seventy Two Lakh Twenty Five Thousand Four Hundred Nine) only as on 13.06.2016 alongwith interest @ 11.21% p.a. thereon.

Date: 02.12.2020 Sd/- (Authorized Officer) MAGMA HOUSING FINANCE LTD Place: Ahmedabad

Aarti Drugs Limited

Dhaval D. Upadhyay

Advocates

Regd. Off.: Plot No. N-198, MIDC, Tarapur, Village Pamtermbhi, Dist. Palghar- 401 506, Maharashtra Tel: (022) 2404 8199

(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to the **Demat Account of the Investor Education and Protection**

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat Account of the Investor

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually, to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the said rules, for

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to Demat Account of IEPF Authority on its website at http://www.aartidrugs.co.in. Shareholders option=com content&view=article&id=112&Itemid=115 to verify the details of un-encashed

In case the Company does not receive any communication from the concerned

In case shareholders have any gueries on the subject matter and the Rules, they may

For Aarti Drugs Limited

Rushikesh Deole **Company Secretary**

PUBLIC NOTICE

erein under in respect of the Plot No. 16 [its Municipal House No. 16/1908] admeasuring 166.52 sq. mtrs. long with 87.34 sq. mtrs. super structure thereon of "Radha Krishna Society". Constructed on City Surve Io. 1881 of Ward Abrama, Situated at Moje Village: Abrama, Taluka: Valsad, District: Valsad that the abov Plot captioned Property owned by Pankajkumar Mohanfal Patel- as per her confirmation registered sall eed vide registration No. 1845, dated 05/11/1990 and its original registration receipt is missing in custody o Therefore Any persons, bank, and financial institution has either having or calming any right, title, interes r claim in the land or possession of the said property in any manner including by way of any Agreemen ndertaking, agreement for sale, transfer, exchange. Conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust heritance, lease, lien, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, easement, right of rescription, any adverse right or claim of any nature whatsoever, dispute, suit, decree, order, restrictive venants, order of injunction, attachment, acquisition or otherwise upon and required to make the same nown to the undersign in writing within 15 days from the date of Publication hereof either by hand deliver painst proper written acknowledgment of the undersigned or by the Registered Post A.D. Falling which any uch claim shall be deemed to be waived and for abandoned. : Schedule of lost Document ::

 Original Sale Deed No. 1845, dated 05/11/1990 and its original Registration Receipts. Mr. Yogeshkumar H. Pandya 503, Sundaram Square, Opp. Behind Nanpura Mr. Ratan D. Chandel (Advocate Post Office, Surat. M. 93777 16662, 9377144625.

TRESCON LIMITED (Formerly Known as Pushpanjali Floriculture Limited)

Read. Off.: 203-204, 2nd Floor, Orbit Plaza, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 400 025 Emgil: cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022-49153599

NOTICE OF 25th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of the Trescon Limited ("Company will be held on Thursday, December 24, 2020 at 3:00 p.m.(IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with general circular nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "Relevant Circulars") to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through and VC/OAVM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Company/ its Registrar & Share Transfer Agent ("RTA")/Depositories Participants ("DP"). The aforesaid documents will also be available on the Company's website at http://www.trescon.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited www.bseindia.com and the e-voting website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. Members are requested to support the "Green Initiative" by registering their Email address with the Company, if not already done. Those Members who have changed their Email ID are

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year

2019-20 will be sent to all the members of the Company whose email addresses are registered with the

requested to register their new Email ID with the Company in case the shares are held in physical form and with the Depository Participant where shares are held in Demat mode. Manner of registering /updating email addresses: a) Members holding the shares in physical mode can register their email Id by sending request to the RTA

at info@satellitecorporate.com proving Folio No., Name of Member, scanned copy of the Share certificate (front and back), PAN (Self attested scanned copy of PAN Card). Aadhaar Card (Self attested scanned copy of Aadhaar Card)) Members holding shares in electronic mode are requested to register /update their email address with

their respective DPs for receiving all communications from the Company electronically. **Book Closure and Remote E-Voting Period:** Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulation, the

Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, December 18, 2020 to Thursday, December 24, 2020 (both the day inclusive) for the purpose of Annua General Meeting of the Company.) The remote e-voting period will commence on Monday, December 21, 2020 (9:00 a.m.) and will end

on Wednesday, December 23, 2020 (5:00 p.m.). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, December 17 2020, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module will be disabled by CDSL for

Manner of casting votes through e-voting:

a) Members will have an opportunity to cast their vote on the businesses as set out in the Notice of the AGM electronically either through remote e-voting system available before the AGM or through electronic voting system which will be available during AGM.) The manner of remote e-voting and e-voting during the AGM by members holding shares in dematerialised

mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. The details will be available on the website of the Company at http://www.trescon.com. The facility for

e-voting at the AGM will be available for those members attending the AGM who have not cast their n case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to

nelpdesk.evoting@cdslindia.com or call contact Mr. Nitin Kunder (022-2305 8738) or Mr. Mehboob Lakhani (022-2305 8543) or Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon

Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk. evoting@cdslindia.com or call 022-2305 8542/43. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM, instructions for joining

the AGM, manner of casting the vote through remote e-voting and through e-voting during the AGM. By Order of the Board For **Trescon Limited**

Managing Director

Sd/- Authorized Officer, Hero Fincorp Limited

DIN: 00009660

Place: Mumbai

Mandar Chavan Date: December 01, 2020 Company Secretary

IndiaNivesh Limited Regd off: 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 CIN: L99500MH1931PLC001493, Tel No.: 62406240, Fax: 62406241 Email: indianivesh @indianivesh.in, Website: www.indianivesh.in

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2020 (Rs. in Lakhs except earning per share data) Standalone Particulars Year Ended Quarter ended Year Ended Quarter ended March 31, June 30, March 31, June 30, March 31, March 31, June 30, 2020 2020 2019 2020 2020 2019 2020 2020 Unaudite Audited Unaudited Audited Unaudited Audited Unaudited 642.46 11902.93 Total Income from Operations 208.73 (1166.32) 693.14 380.95 449.80 4532.22 Net Profit / (Loss) for the period (178.03)(3939.16)(68.88)(4248.76) (506.98)(8328.43) (65.95)(9654.76) (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (178.03) (3939.16)(68.88)(4248.76) (505.98)(8328.43) (65.95)(9554.76) Net Profit / (Loss) for the period after tax

(3944.56)(101.82)(4239.72)(867.85) (8042.90) (125.21)(9361.79) (after Exceptional and/or Extraordinary items) (178.52)Share of Profit / (Loss) of associates 27.00 156.00 50.06 61.13 Net Profit / (Loss) for the period after tax (after Share of Profit / (Loss) of associates) (806.72) (8015.90) 30.79 (9311.73) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)). 5.839.77) 214.66 (6,827.36) (807.88)9,894.09) (386.45) (12,332.66) Equity Share Capital (Face Value Re.1/- per share) 377.50 377.50 377.50 377.50 377.50 377.50 377.50 377.50 Other Equity as per Audited Balance Sheet as at March 31, 2020 N.A. N.A. (4523.18)NA. N.A. N.A. 10 Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) -Basic & Diluted (0.27)(11.23)(2.14)0.09

Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Stock Exchange www.bseindia.com and on the For and on behalf of the Board Company's website www.indianivesh.in IndiaNivesh Limited Rajesh Nuwal Place : Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

Date: 01.12.2020

HERO FINCORP LIMITED Registered Office: 34, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057

Tel: 011-49487150 Fax: 011-49487150 Email: litigation@herofincorp.com Website: www.herofincorp.com

"APPENDIX-IV-A" [See Proviso to Rule 8(6)] Sale Notice for Sale of Immovable Property E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY IN TERMS OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers (B) that the below mentioned immovable property mortgaged / charged to the Secured Creditor (Hero Fincorp Limited), the physical possession mentioned below of which has been taken by the Authorized Officer of Secured Creditor (Hero Fincorp Limited), will be sold on "As is where is Basis" & "As is what is Basis" & "whatever there is Basis" & "Without recourse Basis" on below mentioned date, for recovery of amount as mentioned below, due to the Secured Creditor from the Borrower. The Reserve Price is mentioned below and the earnest money to be deposited is mentioned respectively.

Name of the	Address of the Security Reserv		Outstanding	Date/Time of	Last Date for submission	ment with third
Borrower (B) / Guarantors (G) / with Address	charged covered under Auction	EMD Amount 10% of the Reserve Price	of Property with of participation,	of EMD and Request letter of participation, KYC, Documents, Pan Card,		
		Incremental Amount	is being sold	Authorized Officer	Proof of EMD etc.	
1. M/s Madhuram Traders Block No.211, Shree Hari	Immovable property bearing office No.607 on the 6th Floor	Rs.36,00,000/-	Rs. 1,89,21,819.16/-	13.01.2021 10.00 AM to 5.00	On or before 14.01.2021 upto 5.00 PM and EMD	15.01.2021 Time: 10.00 AM
Industry, Behind Essar Petrol Pump Kim, Surat—394111,	admeasuring 288.75 square feet carpet area along with	Rs.3,60,000/-	(Rupees One Crore Eighty	PM Authorized Officer:	through RTGS/NEFT	to 1.00 PM
Gujarat and also at 503, Govindji Palace, Old Umra, Jakat Naka, Parle Point, Surat-395007, Gujarat 2. Mr. Vilish Rameshbhai Patel 503, Govindji Palace, Old Umra, Jakat Naka, Parle Point, Surat-395007, Gujarat 3. Mrs. Khyati Vilish Patel 503, Govindji Palace, Old Umra, Jakat Naka, Parle Point, Surat-395007, Gujarat Point, Surat-395007, Gujarat	undivided share in the land at SNS Business Park situated at Old Revenue Survey No. 75/1,75/3,77/3,80/3, New Revenue Survey No. 60/1, 60/3, 61/4, 66/3, Town Planning Scheme No.1 (Vesu) Final Plot No.51, admeasuring 3202 sq. meters and as per revenue records admeasuring 4500 sq. meters Muje Vesu City of Surat	Rs.50,000/-	Nine Lakhs Twenty One Thousand Eight Hundred and Nineteen and Sixteen Paisa only) due as on 13.07.2019 along with interest and other charges			

The Intending Purchasers / Bidders are required to deposit EMD amount either through RTGS / NEFT or by way of Demand Draft / Pay order in the Account No.30310016156, Name of the Beneficiary: "Hero Fincorp Limited", IFSC Code: HDFC0000003

Terms and Conditions of the E-Auction:

Date: 02.12.2020, Place: Surat

- E-Auction is being held on "As is where is Basis" & "As is what is Basis" & "whatever there is Basis" & "Without recourse Basis" and will be conducted "online". 2. The E-Auction will be conducted through M/s E-Procurement Technologies Ltd. (Helpline No(s): 07961200576/544/594/596/531/583/569, 6351896643 and E-mail on
- Support@auctiontiger.net/Prakash@auctiontiger.net) at their web portal https://sarfaesi.auctiontiger.net. 3. There is no encumbrance on the property which is in the knowledge of Secured Creditors. However, the intending bidders should make their own independent enquires regarding the encumbrances, title of property put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bids. In this regard, the E-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute ant commitment or any representation of Hero Fincorp Limited. 4. The Authorized Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/ conditions/ prescribed under the
- Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of the E-Auction are published in the following website: https://sarfaesi.auctiontiger.net.

financialexp.epas.in

Date: 02/12/2020

Loan A/c Number

Thus the unit has defaulted in meeting its payment / repayment obligations to the

you may send your submission for consideration by the Committee of Executives. headed by our Executive Director within 15 days from the date of receipt of this letter as to why your account and you be not classified by Bank as a Wilful Defaulter. The Committee reserves the right to give or not to give the personal hearing to decide about classifying as wilful defaulter in case your submission is received. Please note that, in case your submission against the intention of Bank to declare you

reserves the Right to publish the name and photograph of Wilful Defaulter in News Paper & will initiate the necessary recovery action as per extant guidelines issued by Reserve Bank of India.

Sd/- Branch Managar, Bank of Baroda Date: 30.11.2020 Place: Ahmedabad (CIN No. L45201GJ1985PLC008361) Parshwanath Corporation Ltd.

The 34" Annual General Meeting (AGM) of the members of Parshwanath

through remote e-voting or e-voting system at the AGM. b. The remote e-voting commence from Monday, 21" December, 2020 10:00 a.m. and shall end on Wednesday, 23" December, 2020 at 05:00

disable by NSDL beyond 5:00 p.m. IST on 23" December, 2020 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through facility, who have not cast their vote on the resolution through remote e- voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the voting system at the AGM. c) the members who have cast their votes by remote e voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again, and d) only persons whose name is recorded in the register of members or

www.parshwanath.com to obtain such details.

Members have not registered the email addresses are requested to register the email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update the email addresses with company's Registrar and share transfer agent, Link Intime India Private Limited, at ahmedabad@linkintime.co.into receive copies of the annual report 19-20 along with the notice of the 34" AGM, instructions for remote evoting and instructions for participation in the AGM through VC

In case of queries relating to remote e-voting, members may refer to

the frequently asked questions (FAQ's) for members and e-voting user

the toll free number: 1800 22 2990 or contact 9909973206 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42. of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Rules, 2015, the Registrar of Members and share transfer book of company will remain closed from Friday 18th December, 2020 to Thursday 24th December, 2020 (Both Days Inclusive) for the purpose of Annual General Meeting of the

Date: 1/12/2020 Place: Ahmedabad

For Advertising in BUSINESS TENDER PAGES Contact

JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015 Landline No.: 67440215

HINDUJA LEYLAND FINANCE

Guindy, Chennai - 600 032. Regional Office: Office No. 2A/1, 2nd Floor, Ankur Building, Dr. Radhakrishna Road, Nr. Moti tanki Chowk, Rajkot-360 001 Authorized officer: Mr. Samir Patel Dial +919879844888 Email:samirpatel@hindujaleylandfinance.com

Corporate Office: No. 27A, Developed industrial Estate,

Possession Notice - APPENDIX IV (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Hinduja Leyland Finance Limited (HLF) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub -section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of HLFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Branch and Name of the Borrower(s) /Co-Borrower(s).	Description of Secured Asset	Demand Notice Date and Amount	Date & Type of Possession
GJAKRK00618 Branch: Rajkot Borrower: M/s J. B. Construction Co-Borrower: Mr. Amit A. Bhatti Mrs. Pratikasha A. Bhatti	All that piece and parcel of the immovable property being Residential property bearing Flat No. F – 402, 4 th Floor, In Building 'F", Admeasuring Built up area 59.21 Sq.Mts. i.e. 637.34 Sq.Fts. and Flat No. F – 401, 4th Floor, In Building 'F", Admeasuring Built up area 59.21 Sq.Mts. i.e. 637.34 Sq.Fts Situated at "Copper City Plus" at Nr. Jamnagar Road, Revenue Survey No.497P2 & 497P3, City Survey ward no.16/2, City Survey No.3609, F.P. No. 18 Paiki, T.P.S. No.9, Dist Rajkot, City of Rajkot.	Date: 11/12/2018 for Rs.1,57,55,357/-	Dt.:26/11/2020 & Type: Physical Possession
Place: Rajkot		Auth	orized Officer

For Hinduja Leyland Finance Limited



PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that ar Original Articles of Agreement dated 17th May 1984 made and entered into between Messr Arpanna Construction Company And Mr. S. M Mugunthan in respect of Flat No.705, C Wing Type II, 7th Floor, Kamala Nagar CHSL Mahatma Gandhi Road, Kandivali (West) Mumbai 400 067, is lost/misplaced by prese owners Mr. Dilip M. Parekh & Mrs. Anjani [

All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against th original Agreement by way of loss, mortgage charge, trust, lien, possession, gift, inheritance maintenance, lease, attachment or otherwishowsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned a her address at Shop No.14, Akruti Apartments Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067, within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward hereafte will be considered as waived and/or abandoned

(R. Y. Laxmidhai

APPENDIX-16 (Under the Bye-law No.34) **NOTICE**

Late Shri. Vasant Jiji Kadam & Vasudha Vasant Kadam a Members of the Mira Road Sankalp CHS Ltd., having, address at L05/803, Mira Road Sankalp CHS Ltd., New Mhada Complex, Near Shanti Garden, Mira Road (East), Thane-401107. And holding flat/tenement No.L05/803 in the building of the society, died on 27/08/2018 & 05/01/2018 respectively without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objector or objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11.30 a.m to 5.30 p.m except on Thursday (weekly off) from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Mira Road Sankalp CHS Ltd. Place: Thane Date: 29/11/2020 Chairman / Secretary



POONA DAL AND OIL INDUSTRIES LIMITED Regd. Office: E-2,Kurkumbh,MIDc,Tal-Daund,Dist-Pune 41380 Regd. Off: 71/A, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013. Tel. No. (020) 26816020/24 • Fax 26816021

 $Email \ Id: pdoil@pdbmgroup.com \bullet \textbf{CIN:L15313PN1993PLC070263}$

NOTICE is hereby given that the Twenty Seventh Annual General Meeting of the members of Poona Dal and Oil Industries Limited will be held on Wednesday, the 23rd December, 2020 at 11.00 a.m. at the registered office of the Company at E-2, Kurkumbh, MIDC, Tal-Daund, Dist-Pune – 412208, to transact the business as mentioned in the individual notices sen separately, along with explanatory statements in respect of items of special business.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Registe of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 16th December, 2020 to Wednesday 23th December, 2020 (both days inclusive) for the

NOTICE is further given that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI(Listing Obligation and Disclosure Requirement), Regulation 2015 and any amendments made thereto, the Company has offered e-voting facility for transacting all the business through Central Depository Services (India) Ltd. (CDSL) through their portal www.evotingindia.com to enable the members to cast their votes electronically. The detailed procedure /instructions for e-voting are contained in the Notice of the 28th Annual General Meeting (AGM). The members holding shares either in physical form or in dematerialized form as on cutoff date i.e. 16th December,2020 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the 28th AGM. The voting commences on Sunday the 20th December, 2020 at 9.00 a.m. and ends on Tuesday the 22nd December, 2020 at 5.00 p.m. No e-voting shall be allowed beyond the said date and time The voting rights of the members for e-voting and for physical voting at the meeting shall be in proportion to their shareholding in the paid up equity share capital as on cutoff date i.e. 16th December, 2020.

Any query/grievance relating to e-voting can be addressed through email t helpdesk.evoting@cdslindia.co. For and on behalf of the Board of Directors

Date: 1st December, 2020

PUBLIC NOTICE

To whomsoever it may concern. Flat No. 301/A-Wing, situated at Matru Deep Co-

operative Housing Society, Behind Petrol

Pump Mira-Bhayandar Road Mira Road East), Thane-401107 is owned and

possessed by Mr. Ashish Sethi.

Infortunately Original Share Certificate No.

28, Distinctive Nos. from 136 to 140 of the

said flat has been misplaced & lost and now

Mr. Ashish Sethi has applied to the society

for issue Duplicate Share Certificate of th

said flat. Therefore we are calling upon the

general public to put forward their objections f any with regards to issuing of Duplicat

Share Certificate to Mr. Ashish Sethi.

Therefore if anybody having any objections

of any nature in respect of the above fla

should send their objections in respect of

the above flat in writing to the undersigned at

Flat No.701/D-wing, Seventh Floor, Sagar

Classic County, Opp:Old Petrol Pump, Mira

Road (East). Dist:Thane 401107 with

documentary evidence in support thereof

within 14 days (Fourteen Days) o

publication of this notice, failing which the

claims, objections, action etc., if any, shal

Advocate Nazneen R. Memon

Mob. 9223267192

Drashti Co-Operative Housing Society Ltd.

Notice is hereby given to public at large, that (1) MR. SASHI KUMAR SUBRAMANIAN, (2) SHRI SHANKAR SUBRAMANIAN & (3) SMT. JAYANTI SUBRAMANIAN (hereinafter referred to as the said Origina Member) are lawful and absolute owner of Flat No.604, Ashok Kumar Towers Co-op. Housing Society Ltd. situated on Plot No.47, Union Park Chembur, Mumbai 400071 (hereinafter referred to as "the said Flat") and Original member of Ashok Kumar Towers Co-op. Housing Society Ltd. by 5 shares of Rs.50/-(Fifty) each bearing distinctive nos. 111 to 115 contained

PUBLIC NOTICE

n Share Certificate No.23 issued by Ashok Kumar Towers CHS Ltd. Whereas the said Original Member has lost / misplaced their above mentioned Original Share Certificate No.23 and in this regard made a police complaint in Nerul Police Station on-21/11/2020 under Property lissing Registration No-2284/2020

Therefore the Society hereby invites claims or objection from the person / persons having any claims or objections, right/s, share/s and interest if any or whatsoever, by way of any viz: sale, mortgage, charge, gift lease easement use trust possession inheritance lien or otherwise nowever is hereby required to make the same known to the undersigner at office of the Society address given herein below; within a period of 15 days from the publication of this notice; with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / rights / objections for having any right/s, shares or interest for the said lost / misplaced of original document or in the capital / property of the building, if no claim/ objection shall be received within the period prescribed, then such claim objections shall be deemed to have been waived; please note;

Issued on this 1st day of December, 2020

The Ashok Kumar Towers CHS Ltd.

Hon. Secretary

Address: Plot No.47, Union Park, Chembur, Mumbai 400071

संजिवनी पॅरेन्ट्रल लिमिटेड

सीआयएन: एल२४३००एमएच१९९४पीएलसी०८१७५२ **नोंदणीकृत कार्यालय:** २०५, पीएन कोठारी इंडस्ट्रीयल इस्टेट, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (प.), मुंबई-४०००७८. दुर:-५९१-२२-२०८१२६००, ई-मेल:info@sanjivani.co.in वेबसाईट:www.sanjivani.co.in

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **संजिबनी पॅरेन्ट्रल लिमिटेड** (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएमे) गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० रोजी स.११.००वा., दिनांक २४ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या एजीएमच्य सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविद-१९ महामारीमळे सामाजिक अंतराचे बंधन असल्याने भारत शासन सहकार मंत्रालयाने टिलेल्ट निर्देशनानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ईजीएम घेण्याची अनुमती आहे आणि सभेत सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. द्नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएम घेण्याची प्रक्रिया सहकार मंत्रालयाने वितरीत केलेल्या परिपत्रका नमुद् आहे. सदर परिपत्रकानुसार सदस्यांची ईजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत संपन्न होईल. म्हणून सदस्यांना जीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फतच सहभागी होता येईल आणि वास्तविक उपस्थिती शक्य होणा

वर नमृदनुसार कंपनीची ईजीएम ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टी प्रतिनिधी)/सहभागीदा ठेवीदारद्वारे तयार केलेल्या लाभाधीं मालकांच्या नोंद पुस्तक/सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना २७ नोव्हेंबर, २०२० रोजी पाठविलेल्या ईजीएमच्या विहित सूचनेप्रमाणे आणि व्हीसी/

स्पष्टीकरण अहवालासह सूचना कंपनीच्या www.sanjivani.co.in वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर अपलोड केलेली आहे आणि https://www.evotingindia.com या वेबलिंकवरून डाऊनलोड करता येईल. कोणत्याही पत्रव्यव हंपनीचे सक्षम अधिकारी यांना info@sanjivani.co.in/आर ऑण्ड टी प्रतिनिधी यांन nstameet@linkintime.co.in वर संपर्क करावा.

ई-बोटिंग माहिती: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन नियम, २०१४ च्या नियम २० (सुधारित) सहवाचिता सिक्युरिटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारित) नियम ४४ आणि आयसीएसआयदारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नसार कंपनीने ईजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना ई-वोटिंग सेवेमार्फत (रिमोट ई-वोटिंग) सुविधा दिलेली आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https:/ vww.evotingindia.com किंवा https://instavote.linkintime.co.in मार्फत सेवा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी २१ डिसेंबर, २०२० रोजी स.०९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २३ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात १७ डिसेंबर, २०२० रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमेंट स्वरुपात भागधारणा आहे[ँ] त्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांना ठरावावर दिलेले मत त्यास पुढें कोणत्याही कारणास्तव बदलता येणा

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्या आणि १७ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाला www.evotingindia.com वर उपलब्ध फॉरगॉट युज डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल.

कंपनीने ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. डीएम ॲण्ड प्रसोसिएटस, कंपनी सचिव एलएलपीचे भागीदार श्री, दिनेश देवरा यांची नियक्ती केली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे

विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारण , ल्यास आरटीएकडे लेखी कळवावे.

रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी एनएसडीएलकडे evoting@nsdl.com वर संपर्क करावा आणि डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० करावा किंवा वर दिलेल्या संपर्क तपशिलानुसार सचिव समुहास संपर्क करावा

सही/

दिनांक: २७.११.२०२०

PRADIP P. PARAKH

(DIN: 00053321)

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

अश्वनी खेमक

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज लिमिटेड NATIONAL Street 1952

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.२१३, २१४ व २१५, २रा मजला, हब टाऊन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. **सीआयएन:** एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७, **दरध्वनी क्र**.:९१-२२-६७६६९९९९; क्स क्र.:६७६६९९९८, ई–मेल: info@nationalplastic.com, वेबसाईैट: www.nationalplastic.con

विषय: सेबी परिपत्रक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/डीओएस३/सीआयआर/पी/२०१८/१३९/२०१८ दि.०६ नोव्हेंबर, २०१८ जे सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याद्वारे वितरीत आहे त्यानुसार आणि कायदा/अधिनियमाच्या अन्य इतर लागु तरतुदीनुसार **श्री. प्रदीप खंडेलवाल** यांच्या नावे कंपनीचे शेअर्सचे हस्तांतरण. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीला खाली दिलेल्या तपशिलानुसार गंतवणकदार श्री. विमल कमार शाह यांच्याकडून हस्तांतर अर्ज प्राप्त झालेला आहे.

_	٥, ٠	•	٠			
अ.	फोलिओ	भाग प्रमाणपत्र	अनुक्रमांक	भागांची	हस्तांतरकर्ताचे	हस्तांतरीतीचे
क्र.	नाव	क्र.		संख्या	नाव	नाव
१	पी००१९२७	६३९६६	६३९६५०१-६३९६६००	१००	प्रदीप खंडेलवाल	बिमल कुमार शाह

तदुनुसार आम्ही सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करीत आहोत की, जर कोणा व्यक्तीस/संस्थेस किंवा प्राधिकरणास वर संदर्भीतप्रमाणे प्रतिभूती हस्तांतराचे काही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कंपनी सचिव किंवा त्यांचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे वृत्तपत्रात सदर सूचना प्रकाशनापासून ३० दिवसांत कळवावे आणि विहित ३० दिवसांच्या कालावधीत कंपनी किंवा त्यांचे आरटीएकडे केळविले नाही किंवा कोणताही आक्षेप प्राप्त झाला नाही तर कंपनीद्वारे **श्री. बिमल कुमार शाह** यांच्या नावे उपरोक्त सदर शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापुढे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीनंतर कोणतेही दावा उद्भवल्यास किंवा कंपनीकडे सादर केल्यास कोणत्याही दावाकरिता कंपनी किंवा त्यांचे आरटीए किंवा अन्य कोणीही अधिकारी जबाबदार असणार नाही आणि शेअर्स हस्तांतरणासंदर्भात कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, उपरोक्त शेअर्स यापुर्वीच आयईपीएफ नियमानुसार गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. सदर हस्तांतर अर्ज आयईपीएफकडे उपरोक्त शेअर्स हस्तांतरणानंतर खरेदीदाराकडून कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे प्राप्त झाला होता.

ठिकाण: मुंबई निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी: लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३.

दिनांक : ०२ डिसेंबर, २०२०

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता कंपनी सचिव

पश्चिम रेल्वेद्घारे आणखीन २० फेऱ्यांसह २ जोड्या उत्सव विशेष ट्रेनचा विस्तार

ठिकाण : मुंबई



खाली दिलेल्या तपशिलानुसार खालील उत्सव विशेष ट्रेन्सचे पश्चिम रेल्वेकडून विस्तार करण्यात येईल.

ट्रेन क्रमांक	प्रारंभी स्थानक व गंतव्य ठिकाण	विस्तार (पासून – पर्यंत)	सेवेचे दिवस	फेऱ्या		
०४१८२	वांद्रे टर्मिनस – झांसी (साप्ताहिक)	०४.१२.२०२० ते ०१.०१.२०२१	शुक्रवार	૦૫		
०४१८१	झांसी - वांद्रे टर्मिनस (साप्ताहिक)	०३.१२.२०२० ते ३१.१२.२०२०	गुरुवार	૦५		
पश्चिम रेल्वेवर विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन व मकसी स्थानके दोन्ही दिशेने.						
प्रवासी थांबा उधना या ऐवजी सूरत येथे देण्यात आला आहे.						
०२१३३	वांद्रे टर्मिनस - जबलपूर (साप्ताहिक)	०५.१२.२०२० ते ०२.०१.२०२१	शनिवार	૦૫		
०२१३४	जबलपूर - वांद्रे टर्मिनस (साप्ताहिक)	०३.१२.२०२० ते ३१.१२.२०२०	गुरुवार	૦૫		

पश्चिम रेल्वेवर विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम व उज्जैन स्थानके दोन्ही दिशेने संबंधित विशेष ट्रेन्सच्या विराम वेळेचे तपशिलाकरिता कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.

निश्चित आरक्षित तिकीटे असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेन्समध्ये प्रवास करण्याची अनुमती असेल.

ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधी सर्व प्रक्रिया, एसओपीचे पालन प्रवाशांनी करावे.

ट्रेन क्र.०४१८२ व ०२१३३ चे आरक्षण २ डिसेंबर, २०२० पासून सर्व प्रवासी आरक्षण सेन्टर्स व आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरू होईल. दोन्ही ट्रेन्स विशेष तिकीटदराने संपुर्ण आरक्षित ट्रेन्स म्हणून चालविल्या जातील.



पश्चिम रेल्वे www.wr.indianrailways.gov.in भेट द्या 🚹 facebook.com/WesternRly

भेट द्या 💟 twitter.com/WesternRly



सर्व आरक्षित तिकीटांकरिता कृपया ओळखपुरावा सोबत आणावा

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

बालु फॉर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय: १५६, १ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर जिमखाना रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. दूर.: ८६५५०७५५७८, ई-मेल:amazeentertech@gmail.com वेबसाईट:www.amazeentertechlimited.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटींग माहिती व पुस्तक बंदची सूचना ग्रद्वारे सूचना देण्यात येते की**, बालु फॉर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड** (पुर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) (कंपनी) यांची १वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी स.९.३०वा. क्रिश कॉटेज, सी-०१/२०१, मानस इमारत, सेन्ट लॉरेन्स हायस्कुलजवळ, देवीदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ येथे जीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

ज़ीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि २०२० करिता उपस्थिती पावती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार . महभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि उपस्थिती पावती २०२० कंपनीच्या www.amazeentertechlimited.com वेबसाईटवर उपलब

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक १६ डिसेंबर. २०२० रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण . असणाऱ्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने र्जीएममध्ये ई–वोटिंगमार्फत किंवा एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई–वोटिंग) एजीएमच्य सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर मत देण्यासाठी सुविधा दिलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीचे नाव नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमुद असल्यास ऱ्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.

रेमोट ई-वोटिंग रविवार, २० डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० ोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

एजीएममध्ये ईं-वोटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि रिमोट ईं-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांन एजीएममध्ये उपस्थित राहुन एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ईं-वोटिंगने जे सदस्य मत देतील

ऱ्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊ कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद गरखेला अर्थात १६ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा amazeentertech@gmail.com वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे युजरआयडी व पासवर्ड मत

एजीएम सुचना कंपनीच्या www.amazeentertechlimited.com आणि एनएसडीएलच्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वार्षिक समाप्तीकरिता गुरुवार, १७ डिसेंबर, २०२० ते बुधवार, २३ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

ठेकाण: मुंबई

दिनांक: ३०.११.२०२०

बाल फॉर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (पूर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड)

श्री. जसपालसिंग चांडोक व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डीआयएन:००८१३२१८

नमुना जी स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये)

		आवश्यक तपशिल			
	१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	ब्रिक इगल ॲफोर्डेबल हौसिंग ॲडव्हायझरी एलएलपी		
	2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१२.०६.२०१३		
	æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	संस्था निबंधक, मुंबई		
	Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	एएबी-५७९६		
	ч	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	बी-१२-१३, २रा मजला, आर्ट गिल्ड हाऊस, फिनीक्स मार्केट सिटी, एल.बी.एस. रोड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.		
	ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१०.०१.२०२० (१५.०७.२०२० रोजी प्राप्त आदेश)		
	b	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	₹0.88.2020		
	۷	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	cirpbeaha@gmail.com वर ई-मेलने प्राप्त तपशील		
	٩	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	cirpbeaha@gmail.com वरून प्राप्त करता येईल.		
	१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	१४.१२.२0२0		
	११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	28.82.2020		
	१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	२९.१२.२०२०		
	१३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम वितरण तारीख	0८.0१.२0२१		
	१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	२९.१२.२०२०		
	१५	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	cirpbeaha@gmail.com ई-मेलने उराव प्राधिकारीद्वारे पात्र व लघु सुचीबद्ध उराव अर्जदारांना कळविले जाईल.		
	१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	२८.0१.२0२१		
	१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	ई-मेलने विद्युत स्वरुपात आणि स्पीड पोस्ट किंवा हस्ते पोहोचमार्फत		
	१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	२७.0२.२0२१		
1	१९	ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	अंशुल पठाणीया नॉदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/ आयपी-पी०१५२९/२०१९-२०२०/१२४६१		
	२0	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल	अंशुल पठाणीया ९०१, सनसेट हाईटस्, हातीस्कर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. ई-मेल: anshul.pathania@gmail.com		
	२१	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	९०१, सनसेट हाईटस्, हातीस्कर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. ई-मेल्ल: anshul.pathania@gmail.com		
	२२	पुढील तपशील उपलब्धता ठिकाण	cirpbeaha@gmail.com वर ई-मेल पाठवून तपशील प्राप्त करता येईल.		
	२३	नमुना जी प्रकाश तारीख	08.88.8080		
ı	ਸ਼ਵੀ/				

अंशल पठाणीय ब्रिक इगल ॲफोर्डेबल हौसिंग ॲडव्हायझरी एलएलप नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५२९/२०१९-२०२०/१२४६१ ९०१, सनसेट हाईटस्, हातीस्कर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये)

I		3	भावश्यक तपशिल
I	१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. सिक्कीम हायड्रो पॉवर व्हेन्चर्स लिमिटेड
I	2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	04.08.2004
	æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक - दिल्ली नोंदणीकृत क्र.२५७६७३
	Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४०१००डीएल२००५पीएलसी२५७६७३
	ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नॉदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, प्लॉट क्र.३६०, ब्लॉक-बी, सेक्टर १९, द्वारका, नवी दिल्ली (दक्षिण पश्चिम दिल्ली)-११००७५ मुख्य कार्यालय: ऑर्बिट प्लाझा, ५वा मजला, प्लॉट क्र.९५२/ ९५४, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.
_	ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	३० जुलै, २०२० (ई-मेलने ०५ ऑगस्ट, २०२० रोजी प्राप्त आदेश)
	b	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	07.87.7070
	۷	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	shpvl.cirp2020@gmail.com वर ई-मेलने प्राप्त तपशील
	٩	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	आयबीबीआय वेबसाईट (ibbi.gov.in) वर उपलब्ध किंवा shpvl.cirp2020@gmail.com वरून प्राप्त करता येईल.
	१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	१७.१२.२०२०
	११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	२५.१२.२०२०
	१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	30.88.8080
	१३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम वितरण तारीख	04.08.2028
	१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	30.88.8080
	१५	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	shpvl.cirp2020@gmail.com ई-मेलने ठराव प्राधिकारीद्वारे पात्र व लघु सुचीबद्ध ठराव अर्जदारांना कळविले जाईल.
	१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	३१.0१.२0२१
	१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	shpvl.cirp2020@gmail.com ई-मेलने विद्युत स्वरुपात आणि उराव प्राधिकाऱ्यांने रिज. पोस्ट/कुरियर/स्पीड पोस्ट/हस्ते पोहोचमार्फ अपार्टमेंट क्र.६८४, सेक्टर ए, ब्लॉक-बी व सी, वसंतकुंज, नव दिक्की-११००७०.
	१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	२८.0२.२0२१

ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक **श्री. देववर्त राणा नोंदणी क्र.:**आयबीबीआय/आयपीए-00२/ nयपी-एन००६८०/२०१८-२०१९/१२०२^८ मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव अपार्टमेंट क्र.४ व ५, स्वस्तिक अपार्टमेंट, १०५६, वॉर्ड क्र. मेहराउली. नवी दिल्ली-११००३०, संपर्क:९८९१८१३०२१ ग्राधिकाऱ्याचे नाव. पत्ता व ई-मेल ई-मेलः devvartrana@gmail.com अपार्टमेंट क्र.६८४, सेक्टर ए, ब्लॉक-बी व सी, वसंतक्ज,

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहार ई-मेलः shpvl.cirp2020@gmail.com, shpvl.cirp2020@gmail.com व devvartrana@gmail.co वर ई-मेल पाठवून तपशील प्राप्त करता येईल. पुढील तपशील उपलब्धता ठिकाण नमुना जी प्रकाश तारीख 02.82.2020

> देववर्त राष सिक्कीम हायड्रो पाँवर व्हेन्चर्स लिमिटेडकरिता ठराव प्राधिका नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००६८०/२०१८-२०१९/१२०२ वॉर्ड क्र.८. मेहराउली. नवी दिल्ली-११००३।

1 TATA

टाटा कॅपिटल होसिंग फायनान्स लिमिटेड नॉवगीकृत कार्यालयः ११वा मजला, टॉवर ए, पेनिसुला बिझनेस पार्क, गणपताव कदम म लोअर परळ, मुंबई-४०००१३. सीआवएतः चू६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(९२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचनेच्या

गरखेपासून ६० दिवसाच्या आत सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नेयम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

. च्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज, शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे ु कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

मालमत्ता स	मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.			
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/	मागणी सूचनेनुसार	ताबा	
क्रमांक	कायदेशीर वारसदाराचे नाव	रक्रम	दिनांक	
९०२४९६५	श्रीमती सुरभी जनक कटाकीया (कर्जदार) श्री. जनक जगमोहनदास कटाकीया, श्रीमती इंदुमती जे. कटाकीया, श्री. जगमोहनदास के. कटाकीया व मे. टघुब फीट फॉर्जिंग्ज प्रा.लि. (सह-कर्जदार)	२६.०२.२०२० रोजी इ.१,५८,७७,७७९/ -	२६.११.२०२०	

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३४०२. ए विंग. ३४वा मजला. क्षेत्रफळ १७१२.०० चौ.फु. कार्पेट आणि २३९७.०० चौ.मी. सुपर बिल्टअप, लोधा बेलिसिमो, जमीन सीटीएस क्र.१/६३, ६४, नोअर परळ विभाग, जी-दक्षिण वॉर्ड, अपोलो मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई, महाराष्ट्र येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

सही/- प्राधिकृत अधिकारी देनांक: २६.११.२०२० ठिकाण: मुंबई, वडोदरा गुजरात टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड

(पुर्वीची अपुनका इन्ट्हेस्ट कमर्शियल लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः १००३ व १००४, १०वा मजला (वेस्ट साईड), लोटस ग्रँड्यूर, विरादेसाई रोड, अभेगी (प.), मुंबई-४०००५३. वूर.: ९४-२२-४२८६२७००, ई-मेळःinfo@ainvest.co.in, वेबसाईट:www.ainvest.co.in, सीआयएन: एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३०००८

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना थि सूचना देण्यात येत आहे की, **पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत ार्वसाधारण परिपत्रके क्र.१४/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार दिनांक २९ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

उपरोक्त आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक/भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२० रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले सदस्य नोंद पुस्तकात, लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले जाईल . सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची आणि रिमोट ई-वोर्टिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोर्टिंगमार्फत मत देण्याची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्ये उद्देशाकरिता व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. सुचना व वार्षिक अहवात कंपनीच्या <u>www.ainvest.co.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या https:/ /www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. रिमोट ई-वोटिंग आणि एंजीएम दरम्यान ई-वोटिंग देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलसह आवश्यक व्यवस्था केलेली आहे.

ज्या सदस्यांकडे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा ज्यांचे कंपनी/ठेवीदाराकडे ई-मेल नोंद नाहीत किंवा कंपनीद्वारे विद्युत स्वरुपात सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास त्यांनी आणि नोंद तारीख अर्थात बुधवार, १६ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद्र नाहीत आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदा सहभागीदार (डीपी) कडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि. यांना support@purvashare.com वर विनंती पाठवावी. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल इत्यादी तपशील

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप आणि विशेषत: एजीएममध्ये सहभार्ग होण्याची माहिती, रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया काळजीपुर्वक वाचावी.

रिमोट ई–वोटिंग कालावधी रविवार, २० डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार २२ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

सदस्यांचे मतदान अधिकार हे १६ डिसेंबर, २०२० या नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्यादारे धारण समभागांच्या सरासरीवर असतील. जर नोंद तारखेला कंपनीचा सदस्र एखादी व्यक्ती असल्यास त्यांना रिमोट ई-वोटिंग वापरून एजीएम सचनेत नमद विषयावर मत देण्याचा अधिकार असेल.

४०व्या एजीएम उद्देशाकरिता पुस्तक बंद करण्याची सूचना खालीलप्रमाणे:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४२ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त १७ डिसेंबर, २०२० ते २३ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

व्यवस्थापकीय संचालव ठिकाण : मुंबई डीआयएन:००२९९६३ दिनांक : ०१.१२.२०२०

ट्रेसकॉन लिमिटेड TRESCON

CIN:L70100MH1995PLC322341 नोंद. कार्या.: २०३-२०४, २रा मजला, ऑर्बिट प्लाझा, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-४९१५३५९९, वेबसाईट:www.trescon.com, ई-मेल:info@trescon.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की**, टेसकॉन लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० रोजी दू.३.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क १७/२०२० १३ एप्रिल. २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क २०/२०२० २ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर, पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्ये उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांच ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/सहभागीदार ठेवीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविले जाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या http://www.trescon.com, स्टॉक एक्सचेंजच्य अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेर (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे सदस्यांना विनंती आहे की, हरित मोहिमेस पाठींबा देण्यासाठी त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसल्य

कंपनीकड़े नोंद करून घ्यावेत. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल बदलले असतील त्यांना विनंती आहे की. त्यांनी वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीकडे आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास ठे ।हभागीदाराकडे ई-मेल नोंद करून घ्यावेत. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची प्रक्रियाः अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आरटीएकडे info@satellitecorporate.com व

त्यांचे फोलिओ क्र., सदस्याचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मार्गील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत) पाठवून ई-मेल नोंद करावेत

ब) विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य त्यांचे ई-मेल संबंधित डीपीकडे नोंद/अद्यायावत करावेत जेणेकरून कंपनीकडून सर्व पत्रव्यवहार विद्युत स्वरुपात प्राप्त करता येतील. पस्तक बंद करणे व रिमोट ई-वोटिंग कालावधी:

अ) कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार कंपनीच्या वार्षिक अ) क्षेत्रना कामचा २०१२ च्या कारान ५२ जान राजा रास्त्रात र उत्तर स्वान १०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील ब) रिमोट ई-व्होटींग कालावधी सोमवार, २१ डिसेंबर, २०२० रोजी स.९.०० वाजता सुरू होईल आणि बुंधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वाजता समाप्त होईल. सदर कालावधीत वास्तविक किंवा डिमॅट वरुपात नोंद तारीख अर्थात गुरुवार, १७ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यास रिमोट

ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत: अ) सदस्यांना एजीएमपुर्वी उपल्बध होणाऱ्या रिमोट ई-वोटिंग प्रणालीने किंवा एजीएम दरम्यान उपल

होणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत देण्याची संधी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची पद्धत डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधार णारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता एजीएमच्या सूचनेत नमुद केले आहे

संपूर्ण तपशील कंपनीच्या http://www.trescon.com वेबसाईटवर उपलब्ध होईल. एजीएममध्ये ई वोटिंग सुविधा जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांच्याकरिता एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना उपलब्ध ई-बोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही www.evotingindia.com वर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-बोटिंग मॅन्युअल व फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा

helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२–२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२–२३०५८५४२) विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबतच्या सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटर सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे कळवावेत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३. ादस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचाव्यात. जसे एजीएममध्ये सहभाग

याची माहिती, रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत लक्षपुर्वक वाचावे.

टेसकॉन लिमिटेडकरित मंदार चव्हाप

दिनांक: १ डिसेंबर, २०२०